


FORM G**INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SUPREME BUNGALOWS PRIVATE LIMITED OPERATING IN CONSTRUCTION BUSINESS AT MUMBAI**

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

| RELEVANT PARTICULARS | | |
|----------------------|---|--|
| 1. | Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No. | Supreme Bungalows Private Limited CIN: U45400MH2011PTC218596 PAN: AAUCS9506J |
| 2. | Address of the registered office | Supreme House, Plot No.94/C, Opp. I.I.T., Powai, Mumbai MH 400076 IN |
| 3. | URL of website | https://sbpl.stellarinsolvency.com/ |
| 4. | Details of place where majority of fixed assets are located | N/A, No existing fixed assets in the company. |
| 5. | Installed capacity of main products/ services | N/A |
| 6. | Quantity and value of main products/ services sold in last financial year | N/A, there are no operations in the company as is evident from its financial statements as on 31-03-2022. |
| 7. | Number of employees/ workmen | NIL |
| 8. | Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL: | For details, please contact at: supremebungalows.sipl@gmail.com Visit website: https://sbpl.stellarinsolvency.com/ |
| 9. | Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL: | For details, please contact at: supremebungalows.sipl@gmail.com Visit website: https://sbpl.stellarinsolvency.com/ |
| 10. | Last date for receipt of expression of interest | 01 st November 2023 |
| 11. | Date of issue of provisional list of prospective resolution applicants | 03 rd November 2023 |
| 12. | Last date for submission of objections to provisional list | 08 th November 2023 |
| 13. | Date of issue of final list of prospective resolution applicants | 09 th November 2023 |
| 14. | Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants | 10 th November 2023 |
| 15. | Last date for submission of resolution plans | 10 th December 2023 |

| | | |
|-----|---|--|
| 16. | Process email id to submit Expression of Interest | supremebungalows.sipl@gmail.com |
|-----|---|--|



Sd/-

Mr. Anup Kumar Singh

Interim Resolution Professional

IBBI Regn No.:- IBBI/IPA-001/IP-P00153/2017-2018/10322

For Supreme Bungalows Private Limited- Under CIRP

Suite 1B, 1st Floor, 22/28A, Manoharpukur Road,

Deshopriya Park, Kolkata - 700029.

Place: Kolkata

Date: 17/10/2023

ADDENDUM TO ADVERTISEMENT PUBLISHED ON 20.9.2023 INVITING SUBMISSION OF EXPRESSION OF INTEREST TO BID FOR M/S. FOSSIL LOGISTICS PRIVATE LIMITED UNDERGOING CORPORATE INSOLVENCY RESOLUTION PROCESS UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE 2016

This is in reference to advertisement inviting Expression of Interest (EOI) published on 20.09.2023 in Business Standard & Makal Kural (Tamil) newspapers to bid for M/s Fossil Logistics Private Limited undergoing CIRP under IC02016.

The last date for submission of EOI stands extended to **Tuesday, 31.10.2023**. All other terms and conditions remain unchanged.

Date: 17/10/2023
Place: Chennai

Radhakrishnan Chamarajan
Resolution Professional
Reg. No. BB/PA-001/P-00002017-2019/10609
Address: No. 31, 3rd Floor, Kottur, 1st Avenue, 107 Feet Road
Ashok Nagar, Chennai - 600083

Government of Kerala
Published Tenders from 12.10.2023 to 15.10.2023
Department of Agriculture

**Tender ID: 2023_AGR_612935 | 1 * Deputy Director *
Disposal of Hazardous Waste (Leifover Pesticides after Analy *
* Closing Date: 13-Nov-2023 * PAC: R49320000**

**Tender ID: 2023_DAH_611878 | 1 * Project Co-ordinator *
PURCHASE OF ANTRABIES VACCINE * Closing Date: 28-Oct-2023 * PAC: R4930200**

Visit: <https://tenders.kerala.gov.in> for more details.

Re.No:12-15/Oct/2023/PRD/N97

**GROW YOUR BUSINESS WITH
BUSINESS STANDARD - THE SMART CHOICE
TO REACH THOSE WHO MATTER!**

Write to sales@bsmail.in now, for a customised solution to your business requirements

**Business Standard
Insight Out**

| RELEVANT PARTICULARS | |
|---|---|
| 1. Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No. | Supreme Bungalows Private Limited CIN: U54500GJ19PTC218596 PAN: AAUC3000L |
| 2. Address of the registered office | Supreme House, Plot No. 94/C, Opp. I.T. Power, Mumbai, MH-400076 IN |
| 3. URL of website | https://bsb.stellarinsolvency.com/ |
| 4. Details of place where majority of creditors are located | N/A. No existing fixed assets in the company |
| 5. Details of place where majority of creditors are located | N/A |
| 6. Quantity and value of main products/services sold in last financial year | N/A. There are no operations in the company as it evolved from 46 financial statements as on 31-03-2022 |
| 7. Number of employees/ workers | For details, please contact at supremebungalows.sip@gmail.com |
| 8. Further details including last available financial statements (with schedule) of two years, list of creditors are available at URL | Visit website: https://bsb.stellarinsolvency.com/ |
| 9. Eligibility for resolution applicants under section 25(2)(b) of the Code is available at URL | For details, please contact at supremebungalows.sip@gmail.com |
| 10. Last date for receipt of expression of interest | 01st November 2023 |
| 11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants | 03rd November 2023 |
| 12. Last date for submission of objections to provisional list | 08th November 2023 |
| 13. Date of issue of final list of prospective resolution applicants | 09th November 2023 |
| 14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants | 10th November 2023 |
| 15. Last date for submission of resolution plans | 10th November 2023 |
| 16. Process email id to submit expression of interest | supremebungalows.sip@gmail.com |

Mr. Anup Kumar Singh
Interim Resolution Professional
IBBI Regn No.: IBBI/PA-001/P-000132017-2018/10322
For Supreme Bungalows Private Limited under CIRP
Suite 1B, 1st Floor, 22/22A, Manoharpur Road,
Deshpoo Park, Kolkata - 700029

Place: Kolkata
Date: 17.10.2023

Choice International Ltd.
Equity | Commodity | Currency | Wealth Management
Investment Banking | Management Consulting
CIN No: L67190MH1993PC011117

Reg Office: Sunil Patodia Tower, Plot No 156-158, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099
Tel No: +91-22-47071999 Website: www.choiceindia.com Email: info@choiceindia.com

Extract of Un-Audited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended on September 30, 2023

| Sr. No. | Particulars | (Rs. in Lakhs) | | |
|---------|---|-----------------------|-----------------------|-----------------------|
| | | Un-Audited 30.09.2023 | Un-Audited 30.09.2022 | Un-Audited 30.09.2023 |
| 1 | Total Income | 19,387.60 | 7,849.15 | 33,313.42 |
| (a) | Revenue from Operation | 19,096.17 | 7,670.63 | 32,886.01 |
| (b) | Other Income | 292.43 | 178.52 | 427.41 |
| 2 | Net Profit for the period before tax (before exceptional items) | 3,999.84 | 1,156.79 | 6,938.98 |
| 3 | Net Profit for the period before tax (after exceptional items) | 3,999.84 | 1,156.79 | 6,938.98 |
| 4 | Net Profit for the period after tax (after exceptional items) | 2,991.68 | 821.41 | 5,118.22 |
| 5 | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other Comprehensive Income after tax) | 2,983.68 | 821.25 | 5,105.52 |
| 6 | Reserves as shown in Audited Balance Sheet | - | - | 39,477.71 |
| 7 | Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each) | 9,951.20 | 9,951.20 | 9,951.20 |
| 8 | Earnings per share (quarter numbers are not annualised) | | | |
| (a) | Basic (Rs.) | 1.01 | 0.83 | 5.14 |
| (b) | Diluted (Rs.) | 2.58 | 0.83 | 5.10 |

Notes:
1. The above Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended on September 30, 2023, have been reviewed by the Audit Committee and recommended for approval and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 16, 2023, and the Statutory Auditors of the Company have issued a limited review report.
2. Key data relating to Standalone Financial Results of Choice International Limited are as follows: (Rs. in Lakhs)

| Sr. No. | Particulars | Un-Audited 30.09.2023 | Un-Audited 30.09.2022 | Un-Audited 30.09.2023 |
|---------|----------------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|
| | | 30.09.2023 | 30.09.2022 | 30.09.2023 |
| 1 | Total Income | 349.54 | 298.25 | 703.82 |
| 2 | Profit Before Tax | 58.06 | 63.47 | 129.74 |
| 3 | Profit After Tax | 43.4 | 45.55 | 97.85 |
| 4 | Other Comprehensive Income | -0.87 | -0.61 | -1.74 |
| 5 | Total Comprehensive Income | 42.53 | -44.94 | 96.11 |

3. The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended on September 30, 2023, filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Standalone Financial Results and the Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended on September 30, 2023, are available on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and Company's Website www.choiceindia.com/investorfinanceinfo/

For Choice International Limited
Sd/-
Arun Kumar Poddar
Chief Executive Officer and Director
DIN: 6281580

Place: Mumbai
Date: October 16, 2023



RAJSHREE POLYPACK LIMITED

CIN: 125209MH2011PLC23089
Registered Office: Lohia Supremus, Unit No. S08-304, 5th Floor,
Road No. 22, Bhatia Nagar, Near New Passport Office, Wagle Estate, Thane West-400604, India.
Tel: +91-22-2581-8200, Fax: +91-22-2581-8250

Web: www.rajshreepolypack.com Email: investor@rajshreepolypack.com

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION
Notice is hereby given that the 12023 Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of the RAJSHREE POLYPACK LIMITED ("Company") will be held on Wednesday, 27th November, 2023 at the registered office of the Company situated at HOTEL SATARAK GRANDE W/1 PARK, OFF APPLA COMPANY, NEAR MULUND CHECK NAKA, WAGLE ESTATE, THANE W/400604 at 4.00 p.m. to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice of the EGM.

The Notice of the EGM has been sent in electronic mode to all those members who have registered their email address with the Company/Depository Participant(s) and have been dispatched to all other members at their registered address in permitted manner.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of Wednesday, November 1, 2023, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of the EGM through electronic voting system of National Securities Depositories Limited ("NSDL") from a place other than the venue of the EGM ("Remote e-Voting").

The Company has completed the dispatch of the Notice of EGM on Monday, October 16, 2023. The communication relating to remote e-voting, intra-day, containing user ID and password has been dispatched to the members.

Pursuant to the provisions of section 308 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations, remote e-voting facility has been made available to the members to exercise their right to vote. The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility.

The remote e-voting shall commence on Sunday, November 5, 2023 at 9.00 a.m. (IST) and ends on Tuesday, November 7, 2023 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module will be disabled thereafter. Once the vote is cast by the member on a resolution, member shall not be allowed to change the same subsequently. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the EGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, November 1, 2023, may obtain the login ID and password by sending a request at investor@rajshreepolypack.com. However, if a person is already registered with NSDL then existing user ID and password can be used for casting vote.

The facility for writing by use of ballot paper shall be made available at the EGM. The members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again and a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and vote at the EGM by use of ballot.

A member can also download the Notice of EGM from the Company's website www.rajshreepolypack.com or from NSDL www.nsdlindia.com or National Stock Exchange of India Limited ("NSE") website www.nseindia.com.

MS, Nishant Raju & Associates, Practising Company Secretary (COP: 23538) has been appointed as the Scrutinizer to supervise the remote e-voting process and voting at the EGM, in a fair and transparent manner. The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company at www.rajshreepolypack.com and on the website of NSDL www.nsdlindia.com immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing.

In case of any queries, you may refer Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the download section of the Remote e-voting website of NSDL at www.nsdlindia.com or contact Ms. Mitul Rajendra Shah, Company Secretary & Compliance Officer of the Company at the Registered Office situated at Lohia Supremus, Unit No. S08-304, 5th Floor, Road No. 22, Bhatia Nagar, Near New Passport Office, Wagle Estate, Thane West-400604, India. Contact No: +91-22-2581-8200 or E-mail ID: investor@rajshreepolypack.com

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS
For Rajshree Polypack Limited
Sd/-
Mitul Rajendra Shah
Company Secretary & Compliance Officer

Place: Thane
Date: October 17, 2023



INDBANK MERCHANT BANKING SERVICES LIMITED
(A Subsidiary of Indian Bank)

Regd. Office: First Floor, Khiraj Complex 1, No. 480, Anna Salai, Nandambam, Chennai 600 035. Phone No: 24313094 - 97
CIN No: L65191TN1989PLC017883 Email: investors@indbankonline.com Website: www.indbankonline.com

Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended 30.09.2023

| Sl No | Particulars | Quarter ending | Year to date figures | Corresponding three months ended in the previous year |
|----------|---|--------------------------|--------------------------|--|
| | | 09/30/2023 Un-Audited | 09/30/2023 Un-Audited | 09/30/2022 Un-Audited |
| | | Rs. lakhs | | |
| 1. | Total Income From Operations | 604.47 | 1146.41 | 432.70 |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary Items) | 319.67 | 516.52 | 167.06 |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items) | 319.67 | 516.52 | 167.06 |
| 4. | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items) | 242.32 | 393.91 | 190.06 |
| 5. | Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)) | 239.08 | 387.44 | 184.45 |
| 6. | Equity Share Capital | 4437.82 | 4437.82 | 4437.82 |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year | - | 3012.72 | - |
| 8. | Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - | | | |
| 1. | Basic | 0.55 | 0.89 | 0.43 |
| 2. | Diluted | 0.55 | 0.89 | 0.43 |

Note: (1) The above financial results have been reviewed by the Audit Committee of Board and approved by the Board of Directors at their meeting held on 18.10.2023. (2) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange Websites, www.nseindia.com, www.bseindia.com and our company's website www.indbankonline.com.

By the Order of the Board
For Indbank Merchant Banking Services Limited
V HARIBABU
PRESIDENT & WHOLE TIME DIRECTOR

Place: Chennai
Date: 16.10.2023

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED



POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its Members by way of Special Resolutions, as approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 11, 2023, for:

(i) Buyback of up to 0.69,63,555 (Four crore nine lakh sixty three thousand eight hundred and fifty five) fully paid-up Equity Shares of face value of ₹1 each, representing 1.12% of the total issued and paid-up equity share capital, at a price of ₹4.150 (Rupees four thousand one hundred and fifty only) per Equity Share, subject to any increase to the Buyback Offer Price as may be approved by the Board/Buyback Committee, payable in cash for an aggregate consideration not exceeding ₹17,000 crore (Rupees seventeen thousand crore only), excluding transaction costs, applicable taxes and other incidental and related expenses, on proportionate basis, through Tender Offer route through Stock Exchange mechanism.

(ii) Appointment of Mr. Al-Noor Ramji (DIN 00230885) as a Non-Executive Independent Director for a term of five years from October 12, 2023 up to October 11, 2028.

(iii) Re-appointment of Ms. Hanne Brigitte Breinberg Sørensen (DIN 08034339) as a Non-Executive Independent Director for a second consecutive term of five years from December 18, 2023 up to December 17, 2028.

(iv) Re-appointment of Mr. Keki Minoor Mistry (DIN 00008886) as a Non-Executive Independent Director for a second consecutive term of five years from December 18, 2023 up to December 17, 2028.

The aforesaid buy-back is in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended from time to time, read with Securities and Exchange Board of India Circular CIR/POUC/CEL/1/2015 dated April 13, 2015 read with Circulars CF/DCS/CIR/2016/131 dated December 9, 2016, SEBI/HO/CFD/DCR-HU/CIR/2022/615 dated August 13, 2021 and SEBI/HO/CFD/POD-2/P/ CIR/2023/35 dated March 8, 2023, as set out in the Postal Ballot Notice dated October 11, 2023.

The Postal Ballot Notice is available on the websites of the Company (www.tcs.com), National Securities Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com) and the stock exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited ("BSE") (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited ("NSE") (www.nseindia.com).

In compliance with the General Circular no. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 9/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has sent the Postal Ballot Notice on October 16, 2023, only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on October 6, 2023 ("Cut-off date"). A person who is not a Member as on the Cut-off date shall treat this Notice for information purposes only.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 9.00 a.m. (IST) on Tuesday, October 17, 2023 and ends at 5.00 p.m. (IST) on Wednesday, November 15, 2023. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. The communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting. Once the vote on the resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

The Members whose e-mail address is not registered with the Company/Depositories, to receive the Postal Ballot Notice may register on or before 5.00 p.m. (IST) on Wednesday, November 8, 2023 by clicking the link: <http://tscplinkline.com> or emailregister@tscplinkline.com and completing the registration process as guided therein.

For details relating to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com. For any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Sneha Bhume, Assistant Manager, NSDL, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai 400 033, e-mail: evoting@nsdl.com, contact at: +91 22 2499 7000/+91 22 4886 7000.

The Board of Directors of the Company has appointed Mr. N. Parikh (Membership No. FC3 327) and falling him, Mr. Jyagya Vel (Membership No. FC3 6488) of Parikh & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner. The result of the Postal Ballot will be announced at or before 5.00 p.m. (IST), Friday, November 17, 2023. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE and NSE and will also be uploaded on the Company's website www.tcs.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

For TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

Sd/-
Pradeep Manohar Gaitonde
Company Secretary

Place: Mumbai
Date: October 16, 2023

Registered Office:
9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021
Corporate Identity Number (CIN): L22210MH1995PLC084781
Tel: +91 22 6778 9595
Email: investorrelations@tcs.com Website: www.tcs.com

ICICI Securities

**EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2023**

| Sr. No. | Particulars | For the quarter ended | | For the six months ended | | For the year ended |
|---------|--|--------------------------------|--------------------------------|--------------------------------|--------------------------------|--------------------------|
| | | September 30, 2023 (Unaudited) | September 30, 2022 (Unaudited) | September 30, 2023 (Unaudited) | September 30, 2022 (Unaudited) | March 31, 2023 (Audited) |
| 1 | Total Income from Operations | 12,489.6 | 8,656.3 | 21,834.0 | 16,603.9 | 34,254.8 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 5,693.5 | 4,035.7 | 9,337.2 | 7,706.0 | 15,011.2 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 5,693.5 | 4,035.7 | 9,337.2 | 7,706.0 | 15,011.2 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 4,236.3 | 3,004.1 | 6,944.7 | 5,740.0 | 11,176.3 |
| 5 | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | 4,254.7 | 3,040.9 | 6,912.3 | 5,718.1 | 11,175.5 |
| 6 | 'Equity Share Capital/Face value ₹ 5/- per share' | 1,615.5 | 1,614.1 | 1,615.5 | 1,614.1 | 1,614.3 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | - | - | - | - | 26,910.7 |
| 8 | 'Earnings Per Share Basic and diluted (in ₹) (Not annualised)' | | | | | |
| 1. | Basic | 13.11 | 9.30 | 21.50 | 17.78 | 34.82 |
| 2. | Diluted | 13.06 | 9.28 | 21.42 | 17.74 | 34.54 |

KEY FINANCIAL HIGHLIGHTS FOR THE STANDALONE FINANCIAL RESULTS

| Sr. No. | Particulars | For the quarter ended | | For the six months ended | | For the year ended |
|---------|--|--------------------------------|--------------------------------|--------------------------------|--------------------------------|--------------------------|
| | | September 30, 2023 (Unaudited) | September 30, 2022 (Unaudited) | September 30, 2023 (Unaudited) | September 30, 2022 (Unaudited) | March 31, 2023 (Audited) |
| 1 | Total Income from Operations | 12,485.1 | 8,646.2 | 21,827.5 | 16,583.6 | 34,222.7 |
| 2 | Profit Before Tax | 5,695.5 | 4,026.1 | 9,330.3 | 7,671.4 | 14,953.1 |
| 3 | Profit After Tax | 4,238.3 | 2,994.5 | 6,937.8 | 5,705.4 | 11,116.0 |
| 4 | Total Comprehensive Income (After Tax) | 4,256.7 | 3,031.3 | 6,905.4 | 5,683.5 | 11,115.2 |

NOTES:

- The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on October 16, 2023. The statutory auditors have conducted limited review and issued an unmodified report on the standalone and consolidated financial results.
- The above is an extract of the detailed